

#### SAHYADRI INDUSTRIES LIMITED

39/D, Gultekdi, J.N. Road, Pune 411037 Maharashtra, India

T: +91 20 26444625/26/27 F: +91 20 26458888

E: info@silworld.in W: www.silworld.in CIN: L26956PN1994PLC078941

Date: 23rd July 2021.

To
The Listing Manager,
BSE Limited
Department of Corporate Services,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

**Scrip Code: 532841** 

Subject: Newspaper publication unaudited Financial Results for the quarter ended on 30th

June 2021.

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 47 (3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the unaudited Financial Results for the quarter ended on 30<sup>th</sup> June 2021 published in newspapers "Financial Express" and in "Loksatta" on 23<sup>rd</sup> July 2021.

Kindly take the same on your record and note the compliance.

Thanking you,

Yours Faithfully,

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED

**SHRIKANT JOSHI** 

M.No:A47346 Enclosed: As Above

#### SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN L26956PN1994PLC07894139/D,

Gultekdi, J. N. Marg, Pune 411 037T: +91 20 2644 4625/26/27, F: + 91 20 2645 8888E: info@silworld.in, W: www.silworld.in'

	THE QUARTE	R ENDED 30TH	1 JUNE 2021		(Rs. In Crore
Sr.	Particulars	Standalone Results  Quarter Ended			Year Ended
No					
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income	196.22	133.74	148.46	477.62
2	Net Profit /(Loss) for the Period before Tax				Y
	(before Exceptional & Extraordinary items)	42.60	17.85	31.40	78.59
3	Net Profit /(Loss) for the Period before Tax				
	(after Exceptional & Extraordinary items)	42.60	17.85	31.40	78.59
4	Net Profit /(Loss) for the Period after Tax	22.52	40.05	20.50	24.00
_	(after Exceptional & Extraordinary items)	32.59	16.95	23.59	61.69
5	Total Comprehensive Income for the period				0
	[Comprising profit/(loss) for the period(After tax)	0.40	(0.04)	(0.04)	(0.40)
_	and other Comprehensive Income (after tax)]	0.12	(0.04)	(0.01)	(0.19)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	9.56	9.56	9.56	9.56
7	Total Reserves (excluding Revaluation Reserve)	9.50	9.50	9.50	9.50
8	Basic and Diluted Earnings Per Share	-	_	-	-
١	of Rs.10/- each				
	(I) Basic :	34.08	17.73	24.67	64.52
	(ii) Diluted:	34.08	17.73	24.67	64.52

Note:

- 1. The above is just an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended June 30th, 2021filed with BSE Ltd. Under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter end are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and company's website at www.silword.in.
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 22nd July 2021."

Place: Pune Date: July 22nd, 2021 For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

**SATYEN V. PATEL** MANGING DIRECTOR

BARODA MUTUAL FUND



#### NOTICE NO. 41/2021

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SIDs") / Key Information Memorandum ("KIMs") of the schemes of Baroda Mutual Fund ("Mutual Fund")

 Change in exit load of Baroda Credit Risk Fund (scheme has one segregated portfolio) (an open-ended debt scheme predominantly investing in AA and below rated corporate bonds) (excluding AA+ rated corporate bonds), Baroda Dynamic Bond Fund (An open-ended dynamic debt scheme investing across duration) and Baroda Treasury Advantage Fund (scheme has one segregated portfolio) (An open-ended low duration debt scheme investing in instruments such that the Macaulay duration of the portfolio is between 6 months and 12 months), ("Schemes"), of Mutual Fund, effective July 23, 2021:

NOTICE is hereby given that the Board of Directors of Baroda Trustee India Pvt. Ltd. ("Trustee"), the trustee to the Mutual Fund. has approved the change in the exit load of the below mentioned Schemes of Mutual Fund, effective from July 23, 2021:

Name & Type of the Scheme	Existing Exit Load	Revised Exit Load (effective July 23, 2021)		
Baroda Credit Risk Fund ("BCRF") (scheme has one segregated portfolio) (An open-ended debt scheme predominantly investing in AA and below rated corporate bonds) (excluding AA+ rated corporate bonds)	If units are redeemed upto 10% of the units, on or before one year from the date of allotment; Nil  If units are redeemed over and above the 10% limit, on or before one year from the date of allotment: 1% of the applicable Net Asset Value (NAV)  If units are redeemed after one year from the date of allotment: Nil.  Exit load is not applicable for segregated portfolio.	If units are redeemed before 1 year of allotment: 3 % of the applicable NAV Exit load is not applicable for segregated portfolio.		
Baroda Dynamic Bond Fund ("BDBF") (An open-ended dynamic debt scheme investing across duration)	<ul> <li>3%, if redeemed within 3 months from the date of allotment of units;</li> <li>2%, if redeemed between 3 months 1 day to 6 months from the date of allotment of units;</li> <li>1%, if redeemed between 6 months 1 day to 1 year from the date of allotment of units;</li> <li>Nil, if redeemed after 1 year from the date of allotment of units.</li> </ul>	If redeemed within 1 month of allotment : 0.25% of the applicable NAV.		
Baroda Treasury Advantage Fund ("BTAF") (scheme has one segregated portfolio) (An open-ended low duration debt scheme investing in instruments such that the Macaulay duration of the portfolio is between 6 months and 12 months)	<ul> <li>3%, if redeemed within 3 months from the date of allotment of units;</li> <li>2%, if redeemed between 3 months 1 day to 6 months from the date of allotment of units;</li> <li>1%, if redeemed between 6 months 1 day to 1 year from the date of allotment of units;</li> <li>Nil, if redeemed after 1 year from the date of allotment of units.</li> <li>Exit load is not applicable for segregated portfolio.</li> </ul>	Nil Exit load is not applicable for segregated portfolio.		

The above revised exit load shall be applicable on all transactions of above mentioned Schemes on a prospective basis. 2. Appointment of Co-Fund Manager for Baroda Conservative Hybrid Fund (An open-ended hybrid scheme investing

pre-dominantly in debt instruments), ("Scheme") of Mutual Fund Notice is hereby given that Mr. Sanjay Chawla, Chief Investment Officer has been appointed as a Co- Fund Manager of the

Scheme with effect from Friday, July 23,2021.

Mr. Sanjay Chawla will be managing the Scheme along with Mr. Alok Sahoo (Fixed Income), the current fund manager of the Scheme. Accordingly, the following details shall be added to the existing table appearing under Section III (Information about the Scheme)-I-(Who manages the Scheme) in the SID of the Scheme

Name of the fund manager and age	Educational Qualifications	Other schemes managed by the fund manager and tenure of managing the Scheme.	Experience
Mr. Sanjay Chawla Age - 52 years	MMS from BITS, Pilani	Baroda Mid Cap Fund Baroda ELSS'96 Fund Baroda ELSS'96 Fund Baroda Banking & Financial Services Fund* Baroda Hybrid Equity Fund Baroda Dynamic Equity Fund Baroda Large and Mid-Cap Fund** Managing the scheme effective January 01, 2021.  Effective December 14, 2018, Mr. Dipak Acharya manages the scheme along with Mr. Sanjay Chawla and Mr. Alok Sahoo.  Mr. Chawla manages the scheme since inception with Mr. Ashwani Agarwalla (Dedicated fund manager for overseas investment)	Mr. Sanjay Chawla has over 30 years of experience in fund management, equity research and management consultancy. Prior to joining the AMC, he has worked with Birla Sun Life AMC as Sr. Fund Manager-Equity managing various schemes with different strategies. Mr. Chawla has also worked as Head of Research with SBI Capital Markets and in various capacities in the equity research space in Motilal Oswal Securities, IDB Capital Markets, SMIFS Securities, IIT Invest Trust & Lloyds Securities. He is the fund manager along with Mr. Dipak Acharya for few equity schemes of the Mutual Fund.

Further, in the KIM of the Scheme, under the heading "Name of Fund Managers", the name of Mr. Sanjay Chawla (Equity)

This notice-cum-addendum forms an integral part of the SIDs and KIMs of the respective schemes, as amended from time to time. All other terms and conditions of the SID and KIM of the schemes remain unchanged.

For Baroda Asset Management India Limited (Investment Manager to Baroda Mutual Fund)

Place: Mumbai Date : July 22, 2021 Authorised Signatory Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

> For further details, kindly contact: Baroda Asset Management India Limited

CIN: U65991MH1992PLC069414

501, Titanium, 5th Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel. No.: +91 22 6848 1000 • Toll Free No.: 1800 267 0189 • Visit us at: www.barodamf.com • Email: info@barodamf.com.





# UP to seek ₹4,480 cr loan for Ganga Expressway project

**DEEPA JAINANI** Lucknow, July 22

THE UTTAR PRADESH cabinet approved a proposal for ₹4,480 crore loan from Punjab National Bank (PNB) to purchase land for the 594-kilometre-long Ganga Expressway project. Loan for the ₹36,000 crore project will be given based on toll revenue securitisation from Agra-Lucknow Expressway.

This is the first attempt by a government institution to get resources on an asset securitisation basis in the infrastructure sector. The process of purchasing land for the Ganga Expressway, which is to be built from Meerut to Prayagraj, is going on in full swing. So far, 88% of the land has been purchased. Speaking to FE, an official of the state government said the loan amount would be made available in lieu of securitisa-

work will be accelerated. "This is the first project in UP in which we are moving towards monetisation. Since toll revenues in the Agra-Lucknow expressway project have

not reached the optimum lev-

tion. With the additional avail-

ability of financial resources, the purchase of land and other



have decided to first securitise its toll revenues and pick up a loan against it," said the official. "PNB has offered us a loan of ₹4,480 crore at 7% interest rate. From this, we will first clear the ₹819 crore outstanding loan in Agra-Lucknow expressway, which was taken from Allahabad Bank (now Indian bank) and use the rest for acquiring land for Ganga expressway project," he said, adding that by securitising the existing revenue sources, the government would be creating additional revenue for the

While the PNB has already given the state government an offer of 7% interest against the loan, the government will now seek a counterfrom other banks.

Ganga Expressway project.

"If other banks give us a better proposal, we will go by that, or we will take the loan from PNB," the official stated, adding that another 2-3% more land will be bought through mutual agreement and the rest to be acquired by notification.

It may be mentioned that 90% of the land is necessary for bidders to start work on a public-private partnership (PPP) project and the rest would be acquired during the project. The request for proposal (RFP) for the project is in the drafting stage and the final bids are expected to be invited in August.

The project, which is to be built on a build-operate-transfer (BoT) basis, will have a 30 years concession period. "The civil work of the project is expected to begin in October," the official added. The districts that will be connected by this project

include Meerut, Hapur, Bulandshahar, Amroha, Sambhal, Badaun, Shahjahanpur, Hardoi, Unnao, Rai Bareli, Pratapgarh, and Prayagraj. Once the expressway is operational, the travel time between Delhi and Prayagraj is expected to be cut short from the current 10-11 hours to just 6-7 hours.

three (31%) of those surveyed

continued engaging and even-

tually lost money, an increase of

17 points compared with 2018

money to such scams in 2021

lost ₹15,334 on average. How-

ever, 88% of those who lost any

money were able to recover

some back, with the average

ods of payment for those who

lost any money were through

bank transfers (43%), followed

by gift cards (38%), PayPal

(32%), credit cards (32%), and

The most common meth-

Consumers in India who lost

(14%), the report said.

being ₹10,797.

Bitcoin (25%).

### India's inflation situation 'very alarming', says Kaushik Basu

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 22

INDIA'S WHOLESALE PRICE-**BASED** inflation is at a 30-year high, leading to a "very alarming" situation for the country, former World Bank chief economist Kaushik Basu said on Thursday.

He, however, doesn't see any risk of hyperinflation, but cautioned that if retail inflation follows wholesale prices, it might lead to "inflationary crisis".

Participating in a virtual event organised by the Asia Society, India, Basu said the inflationary situation in India is at a "very risky bend". "There is a big risk of infla-

tion and actually one particular kind of inflation. If you look at wholesale price inflation in India.Rightnowitisata 30-year high,"he said. Basu added that "generally

wholesale price inflation seeps into retail price inflation, so that this is a very alarming situation for India because prices are rising quite rapidly".

Basu, who served as a chief economic advisor to the government of India during 2009 to 2012, has written a new book titled 'Policymaker's Journal: From New Delhi to Wash-

ington D.C'. The eminent economist said the"inflationary situation is at a very risky bend...where you need intertwining of monetary policy

and fiscal policy". Stating that India needs a much better curation of policy once again between the Reserve Bank of India and the finance ministry, Basu said, "I feel not enough is happening once again between the Treasury, the finance ministry and the central bank for the inflation."

He cautioned that there is a big risk of inflation going to be higher, though not huge.

"Idon't think there's any risk of hyperinflation or anything like that in India," he opined.

The wholesale price-based inflation eased marginally to 12.07% in June.

### 7 in 10 consumers in India encountered tech support scams last year, highest globally: Microsoft

However, there was an over-

Microsoft commissioned

all five-point drop in such scam

encounters globally with a rate

YouGov for this global survey in

16 countries, including India,

Australia, Japan and Singapore

and it included 16,254 adult

internet users (about 1,000 per

country). This is a follow-up to

similar surveys that Microsoft

dents in India were tricked into

continuing with the scam, an

eight-point increase from 2018,

and three times higher than the

About 48% of the respon-

fielded in 2018 and 2016.

of 59% over the same period.

ilartothe 70% rate experienced global average (16%). One in

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 22

**INDIA WITNESSED A** relatively high rate of tech support scams at 69% in the last 12 months among the highest globally with a significant increase seen in such scams stemming from unsolicited calls, a Microsoft survey said on Thursday.

Microsoft's 2021 Global Tech Support Scam Research report showed that consumers in India experienced a relatively high "scam encounter rate" of 69% in the last 12 months, sim-

MDHARANI SUGARS AND CHEMICALS LIMITED

Regd. Office: No. 59 Sterling Road, Nungambakkam, Chennai - 600 034 CIN No.: L15421TN1987PLC014454 Tel No.: 91-44 - 28311313, 2820 7480 Fax No.: 91-44 - 28232074/76 Email:secretarial@dharanisugars-pgp.com, Website: www.dharanisugars.com

In pursuance to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations 2015. Notice is hereby given that the meeting of the Board of Directors will be held on Friday, 30th July 2021, at the Registered Office of the Company, Inter alia, to consider, approve and adopt Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March.

The said information is also available or the Company's website at www. dharanisugars.com, at BSE's website www.bseindia.com. and at NSE's website www.nseindia.com For Dharani Sugars & Chemicals Limited

Date: 23.07.2021 E.P. Sakthive Place: Chennai - 34 Company Secretary

#### LGB L.G. BALAKRISHNAN & BROS LIMITED 6/16/13, Krishnarayapuram Road

Ganapathy, Coimbatore - 641 006. Ph:.0422 2532325 Fax: 0422 2532333 Email id:info@lgb.co.in Website: www.lgb.co.in

CIN: L29191TZ1956PLC000257 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 31 July, 2021 to inter alia and approve the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June 2021.

The said Notice may be accessed on the Company's website at www.lgb.co.in and may also be accessed on the stock exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For L.G.BALAKRISHNAN & BROS LTD Coimbatore M. LAKSHMI KANTH JOSHI 21.07.2021 G.M. (Legal) & Company Secretary

#### **ORIENTAL CARBON &** CHEMICALS LIMITED

CIN: L24297WB1978PLC031539 Regd Off: 31, Netaji Subhas Road Kolkata - 700 001

Tele: +91 33 22306831 Fax: +91 33 22434772 Email: investorfeedback@occlindia.com Web: www.occlindia.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 04, 2021, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2021.

The said information is available on the Company's website viz. www.occlindia.com and also available on the websites of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com .

For Oriental Carbon & Chemicals Limited Pranab Kumar Maity Company Secretary & GM Legal Place: Noida

Date: 22.07.2021

Place: Gurugram

Date: 23.07.2021

# Oriental Aromatics Ltd.

Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Mumbai - 400 001 CIN: L17299MH1972PLC285731

Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2021

Rs. In Lakh ( Except Per Share Data) Consolidated Standalone Quarter Year Quarter Quarter Year Ended Ended Ended Ended Ended Sr. **Particulars** 31.03.2021 30.06.2020 31.03.2021 30.06.2021 30.06.2021 Audited Unaudited Audited Unaudited Unaudited 71,048.97 23,074.04 71,059.24 11,383.17 23,073.71 Total Income from Operations (Net) Net Profit /(Loss) for the period before 3,108.53 13,745.13 1,350.63 3,085.17 13,695.82 Net Profit /(Loss) for the period (after 2,289.89 10,242.65 1,004.45 2,270.12 10,193.76 tax and exceptional items) Total Comprehensive Income for the 2,280.89 10,207.07 985.91 2,261.12 10,158.18 Paid-up Equity Share Capital (FV of 1,682.68 1,682.68 1,682.68 1,682.68 1,682.68 Rs.5/- each) Earnings per Share (EPS) Basic & Diluted EPS 6.80 6.80 2.98

Notes: 1) The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 22nd July 2021. The Statutory Auditors have reviewed the same in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 2) The full format of above extract of Financial Results, together with the Report of the Statutory Auditors are available on website of the Stock Exchanges vis. www.bseindia.com & www.nseindia.com and also under "Investor Relations" link of Company's website www.orientalaromatics.com

For Oriental Aromatics Ltd. Place : Mumbai Dharmil A. Bodani Chairman and Managing Director Date : 22/07/2021

#### **JULLUNDUR MOTOR AGENCY (DELHI) LIMITED** CIN: L35999HR1998PLC033943

Regd. Office: 458-1/16, Sohna Road, Opp. New Court, Gurugram-122001, Haryana Ph. No. 0124-3019210, Fax No. 0124-4233868, Website: www.jmaindia.com, Email: info@jmaindia.com NOTICE

In view of the continuing Covid-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 & January 13, 2021 permitted the holding of Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM). In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the ensuing i.e. 72nd AGM of the Company will be held on Tuesday, 24th August, 2021 at 11:00 A.M. through VC/OAVM.

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2020-2021 has to be sent only by electronic mode to those Members whose E-mail ID is registered with the Company/ Depositories. The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its Members similar to earlier practice.

If your email ID is already registered with the Company/ Depository, Notice of AGM along with Annual Report for FY 2020-2021 and login details for e-voting shall be sent to your registered email address. In case you have not registered your email ID with the Company/ Depository, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report for FY 2020-2021 and login details for e-voting.

	VI 100 100 100 100 100 100 100 100 100 10
Physical	Send a signed request to Registrar and Transfer Agents of the Company, i.e. MAS Services Limited at
Holding	info@masserv.com providing Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate
W0000000000000000000000000000000000000	(Front and Back), PAN (Self attested scanned copy of PAN Card), AADHAR( Self attested scanned copy of
	Aadhar Card) for registering email address.
	[1996] DEPARTED AND AND TOTAL PROPERTY IN A SECOND OF SOME SECOND AND A SECOND OF SOME SECOND OF

Please also send your bank detail with original cancelled cheque to RTA i.e. MAS Services Limited at T-34 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi 110020, alongwith letter mentioning folio no., for dividend payment by NACH, if declare by the Company.

PLEASE REGISTER/ UPDATE THE SAME ON OR BEFORE 30/07/2021

Demat Please contact your Depositary Participant (DP) and register your email address as per the process Holding | advised by DP. Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH, if declare by the Company.

PLEASE REGISTER/ UPDATE THE SAME ON OR BEFORE 30/07/2021 The Notice of AGM and Annual Report for FY 2020-2021 will also be available on Company's website www.jmaindia.com

and website of National Stock Exchange at www.nseindia.com. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Jullundur Motor Agency (Delhi) Limited Ramkesh Pal

Company Secretary



Pune

### 'गप्पाष्टक' <sub>आणि</sub> 'मन करा रे प्रसन्न' <sub>च्या</sub> अपूर्व यशानंतर डॉ. संजय उपाध्ये सादर करीत आहेत कुठत्याही विषयावर ''मनमुक्त संवाद'' 'गप्पा बिप्पा' २३ जुलै २१ ते २४ सप्टेंबर २१ पर्यंत ऑनलाईन दर शुक्रवारी सायं. ६.३० ते ७.१५ वा. ( दहा भागांचा पहिला सीझन) दर शुक्रवारी दु. ४.०० पर्यंत कार्यक्रमाची लिंक व्हॉटस्ऑपवर पाठविली जाईल. नोंदणी मृत्य: रु.1500/- (सर्व भागांसाठी) गल पे करून रिसीट आणि नाव खालील नंबरवर व्हॉटसॲप करावे) गूगल पे आणि संपर्क: 9657722396

# पुणे जिल्ह्यात धुवांधार पाऊस

### मुळशी, मावळला तडाखा, पुणे-मुंबई रेल्वे ठप्प

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तर भागामध्ये बुधवारी रात्रीपासून धुवांधार पाऊस झाला. प्रामुख्याने मुळशी आणि मावळ तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाटात ४६७, तर लोणावळ्यात ३१० मिलिमीटर पाऊस कोसळला. पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लोणावळा-खंडाळा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे घाट विभागात पुणे-मुंबई लोहमार्गावर दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

> अरबी समुद्र किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत असल्याने गेल्या आठवड्यापासून कोकण

शहरात आणखी चार दिवस पावसाळी वातावरण राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज

आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात पाऊस होत आहे. गुरुवारी कोकणात बहुतांश भागांत पावसाने धुमाकूळ घातला. कोकण विभागाच्या जवळ असलेल्या पश्चिम-मध्य महाराष्ट्रातही या पावसाने तडाखा दिला. त्यात पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ तालुक्यांचा समावेश होता. जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागातही चोवीस तासांत जोरदार पावसाची नोंद झाली. ताम्हिणी आणि लोणावळ्यापाठोपाठ आंबेगाव, घोडेगाव आदी भागांमध्ये १३० मि.मी., वडगाव मावळ, मुळशीत ११० मि.मी., जुन्नर, खेड आदी भागांत ३० मि.मी. पावसाची नोंद झाली. पुरंदर, सासवड आदी भागातही पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही भागात नागरिकांचे स्थलांतरही करण्यात आले आहे. पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ५ ते ६ मि.मी. पाऊस झाला.



पुणे जिल्हा हौशी ॲथलॅटिक्स संघटना आणि डेक्कन जिमखाना क्लब यांच्यातर्फे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी शुभेच्छा देण्यात आल्या. पॅरालिम्पिकसाठी निवड झालेला जलतरणपटू सुयश जाधव, त्यांचे मार्गदर्शक तपन पाणिग्रही, धनुर्विद्यापटू प्रवीण जाधव याचे मार्गदर्शक रणजित चामले, माजी ऑलिम्पियन बाळकृष्ण अकोटकर, मारुती आंड\कर, मनोज पिंगळे, रेखा भिडे, धनराज पिल्ले, अजित लाक्रा, अंजली भागवत यांच्यासह महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र मंडळाच्या नेहा दामले ॲथलॅटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड या वेळी उपस्थित होते.

### एलआयसी हौसिंग फायनान्स लि.

बॅक ऑफिस : "जीवन श्री", १९०९, विद्यापीठ रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६. महाराष्ट्र.

#### मागणी नोटीस

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी ऑक्ट) च्या सेक्शन १३ (२) मधील अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) सन २००२ चा रुल ३(१) सह

जसे की, खाली सही करणार **एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड (एलआयसीएचएफएल)** चे अधिकृत अधिकारी यांनी दि. सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३ (२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सेक्शन १३ (१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील नमूद कर्जदार / जामिनदार यांना **दिनांक १५/०७/२०२१ रोजी मागणी नोटीस** बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली येणे असलेली एकूण रक्कम सदर नोटीस प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करावी, विविध कारणास्तव ह्या नोटीसेस संबंधित कर्जदार/मालमत्ताधारक/जामिनदार यांच्या पर्यंत पोच् शकल्या नाहीत. या नोटीसीच्या प्रती खाली सही करणार यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि संबंधित कर्जदार/मालमत्ताधारक / जामीनदार त्यांच्य इच्छेनुसार खाली सही करणार यांच्याकडून कामाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत घेऊन जाऊ शकतात. परंतु, संबंधित कर्जदार यांन नोटीस देण्यात येते की त्यांचा जसा संबंध असेल त्यानुसार तो/ती किंवा त्यांचा वारस यांना ज्यांना लागू असेल त्यांनी ही नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत नोटीशीत नमूद केलेली रक्कम अधिक त्यावरील रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत होणारे व्याज, त्याचप्रमाणे कर्जाच्या आणि इतर करारानुसार तसेच संबंधितांनी केलेल्या करारानुसार अशी सर्व रक्कम एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड यांना परत करावीत. कर्जदारांच्य सुरक्षेसाठी आणि करारातील अटींनुसार कराराची कागदपत्रे व खाली नमृद केलेली मालमत्ता **एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे गहाण

अ. क्र.	कर्जदारांचे नाव	गहाण मालमत्तेचे वर्णन	मागणी केलेली रक्कम
9	श्री. मल्लीकार्जून प्रभुलिंग अमाने आणि सौ. विजयालक्ष्मी मल्लीकार्जून अमाने कर्ज खाते क्र.: ६२९८००००२३५ कर्ज खाते क्र.: ६२९८००००२३६	फ्लॅट नं. २०२, प्लॉट नं. ८३, स. नं. ४४, टी पी नं. २, २रा मजला, सिद्धी रेसीडेन्सी, भवानी पेठ, उत्तर सोलापूर, पुणे	94,98,266.88 32,38,660.82
4	श्री. दिनेश सखाराम खामसे आणि सौ. श्रद्धा दिनेश खामसे कर्ज खाते क्र.: ६२०३००००४२२५ कर्ज खाते क्र.: ६२०३००००२३८०	फ्लॅट नं. १९०, पहिला मजला, ए विंग, गट नं. २६४, वास्तू फॉरेस्ट नेस्ट, शेळगाव, खेड, पुणे	५,२२,२९५. <b>१२</b> १२,१४,४५१.७६
3	श्री. मोहन सुरेश देशमुख आणि सौ. दिपाली मोहन देशमुख कर्ज खाते क्र.: ६२०३००००५१२२ कर्ज खाते क्र.: ६२०३००००२७७३	फ्लॅट नं. ४०१, चवधा मजला, बी – विंग, साई साम्राज्य, स. नं. ८९/९, राजगुरु नगर, खेंड, पुणे – ४१०५०५.	4,0६,9९9.३३ 9३,9९,४३६.८६
8	सौ. संस्कृती मंगेश भोगले आणि श्री. मंगेश शंकर भोगले कर्ज खाते क्र.: ६२०३००००३९०५ कर्ज खाते क्र.: ६२०३००००३९०६	फ्लॅट नं. बी२, १ला मजला, श्री विश्वात्मक रेसीडेन्सी, जमीन गट नं. १५९९, धडगोमळा, चाकण, पुणे	३,३६,७६९.४६ १४,५२,६९९.०६
ч	श्री. सुनील सुदाम डोंगरे, सौ. अंजली सुनील डोंगरे श्री. सुदाम विट्ठल डोंगरे कर्ज खाते क्र. : ६२०१००००७५७५ कर्ज खाते क्र. : ६२०१००००७५७४	फ्लॅट नं. २४ आणि २५, ३रा मजला, विंग – बी, अंकुर पार्क, प्लॉट नं. ४१७, स. नं. ६९८/१, महर्षी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४११००९.	२१,६४,२९६.८३ १,०२,१२,६२७.३५
Ę	श्री. भुषण किरण डोळसे सॉ. सरीता भुषण डोळसे कर्ज खाते क्र. : ६२०१००००६१८१	फ्लॅट नं. ४०३, ४था मजला, वास्तु शिल्प, स. नं. ४७५, च-होली फाटा जवळ, च-होली, पुणे – ४१२१०५	9६,६५,२३१.६७
(9	श्री. गणेश कांकय्या रागीर श्री. वेंकटेश काकय्या रागीर कर्ज खाते क्र. : ६२१४००००४७८१	फ्लॅट नं. ६०३, ६वा मजला, विंग – सी, ड्रीम्स एलीना, स. नं. ६६, हिस्सा नं. १, ३/१२/१, ३/१४, हडपसर, पुणे.	49,2६,९५३.९५
۷	सौ. गुलशन समीर पठाण, श्री. समशेरखान पठाण श्री. समीर समशेरखान पठाण कर्ज खाते क्र. : ६२०१००००८६७९	फ्लॅट नं. १५४, ३रा मजला, बिल्डिंग नं. डी४, शांतीरक्षक को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी, स. नं. १९१/१अ/१अ/२, येरवडा, पुणे.	94,64,70८.9८
9	श्री. विकास गुणवंत जटाळ कर्ज खाते क्र. : २३८१०६००५७९	फ्लॅट नं. ३०२, ३रा मजला, विंग — ए, प्रथमेश पार्क, स. नं. २०, प्लॉट नं. २०, चिंचवड, पुणे	9, ६९, ३५९.०१
90	श्री. सचीन शिवाजी राकत कर्ज खाते क्र. : ६२०४०००१२४७०	फ्लॅट नं. ४६, ४था मजला, द्वारका बिल्डिंग, गट नं. १२६/१, महाळुंगे, पुणे	६,२३,९१८.१४
99	श्री. विश्वास दाजीराम शेलार सौ. पोर्णीमा विश्वास शेलार कर्ज खाते क्र. : ६२०५०००७४४७	फ्लॅट नं. ७०६, ७वा मजला, विंग – सी, स. नं. ६८/३, बिल्डिंग नं. १, हॉली हॉक सिटी, लोहगाव, पुणे	\$2,62,303.93
92	सौ. मालती राधाकिसन पोखरकर आणि श्री. वैभव राधाकिसन पोखरकर कर्ज खाते क्र. : ६२०३००००५३६०	फ्लॅट नं. ४०१, ४था मजला, विंग – ए, अर्बन काऊंटी, स. नं. १३१, नाणेकरवाडी, चाकण, खेड, पुणे	99,09,0२५.७५
93	सौ. कांचन महादेव भुजबळ आणि सौ. भिकाबाई भुजबळ कर्ज खाते क्र. : ६२०५००००८५९३	फ्लॅट नं. ४९९, ४था मजला, बी विंग, गट नं. १२०५, प्रणाम बिल्डिंग, तळेगाव ढमढेरे, पुणे	9,६८,४७६.२३
98	सौ. पंचशीला कुलदीप कांबळे कर्ज खाते क्र. : ६२०४००००१२७७६	फ्लॅट नं. २०१, २रा मजला, स. नं. ४१, हिस्सा नं. २/४, बिल्डिंग नं. ए, विंग – बी, सुश्रुत रेसीडेन्सी, माशोबा मंदीराजवळ, नन्हे, पुणे	<b>३४,३५,</b> ঀ३६.७ <b>ঀ</b>
94	श्री. राहुल शंकर शितोळे कर्ज खाते क्र. : ६२०४००००१३८७१	फ्लॅट नं. ९०४, ९वा मजला, गट नं. ५०१, सबबींया इस्टेट, सुप्रीम – बी, लोणीकंद, पुणे	१९,१६,८८९.१२
98	श्री. रमेश बाळासाहेब डेरे, सौ. सुरेखा रमेश डेरे कर्ज खाते क्र. : ६२०३००००४७७५	फ्लॅट नं. २०१, २रा मजला, बी – विंग, आनंद सागर रेसीडेन्सी, चाकण, धाडगे मळा, तालुका खेड, जिल्हा पुणे	२०,५०,०८४.४२
96	श्री. रामराजे विट्ठल शिंदे कर्ज खाते क्र. : ६२०३००००३३१३	फ्लॅट नं. १३, १ला मजला, मातोश्री आंगण, स. नं. ५, हिस्सा नं. १ए/४, नन्हे, पुणे	२३,७०,२२०.८६
9८	सौ. रोहिणी सुरेंद्र बडेकर आणि श्री. सुरेंद्र चंद्रकांत बडेकर कर्ज खाते क्र. : ६२०५००००१६२९	फ्लॅट नं. १०, २रा मजला, बिल्डिंग एल, स. नं. ८२, हिस्सा नं. २/२, संकल्पनगरी, धानोरी, पुणे – १५	90,94,878.86
99	श्री. साळवी विजय दादासाहेब कर्ज खाते क्र. : २३८१०७८१९६१	फ्लॅट नं. आय-४०१, सिल्व्हर पार्क २, ४था मजला, स. नं. १६/८/२, आंब्रेगाव पठार, पुणे	99,२३,५८३.६३
२०	श्री. सतीश ज्ञानोबा कांबळे कर्ज खाते क्र. : ६२०५००००५३८७	स. नं. १७/१/१, खिंवसरा पाटील शाळेजवळ, गणेश नगर, पार्ट सीटीएस नं. ४३००, ४२९५ पार्ट, थेरगाव, पुणे	8,03,990.63
29	श्री. शेखर वेंकटरमणा रापेटी आणि सौ. नागऊषा मंधावी मेटला कर्ज खाते क्र. : ६२०४००००४६५६	फ्लॅट नं. ५०३, ५वा मजला, विंग – ए, सिल्व्हर ओक्स, बोऱ्हावाडी, हवेली, पुणे	96,22,600.66
२२	सौ. शताब्दी भास्कर कुंडू आणि श्री. भास्कर बिप्लब कुंडू कर्ज खाते क्र. : ६२१५०००००६८०	फ्लॅट नं. ७०५, ७वा मजला, विंग – ए, अरुण ब्ल्यु, स. नं. ९७/१अ/१अ/१, गट नं. १३/२, रावेत, पुणे	२९,५३,२००.०९
23	श्री. शिवाजीराव आनंदराव पवार आणि सौ. शशिकला शिवाजीराव पवार कर्ज खाते क्र. : ६२०४००००२०९३	फ्लॅट नं. ४०४, ४था मजला, विश्वनारायण कॉम्प्लेक्स, स. नं. ३४/१/९/१ ते ३४/१/९/२, नन्हेगाव, पुणे	9,69,300.88
28	सौ. सुमीत्रा हरशीष मल्लेम आणि श्री. हरशीष हनुमंत राव मल्लेम कर्ज खाते क्र. : ६२०२००००६१५९	फ्लॅट नं. १२०१, १२वा मजला, विंग – बी, ड्रीम लिनीया, गट नं. ८९४, वाघोली (आव्हाळवाडी), पुणे	२८,२५,99३.३८
		720 12 100	

फ्लॅट नं. ३०८, ३रा मजला, विंग - बी, एस ऑरम, स. नं

फ्लॅट नं. ५०३, ५वा मजला, स्प्लेंडर कंट्री, स. नं

१८/१+२, रहाटणी, फाईव्ह गार्डन सोसायटी जवळ, पुणे

ए–५०१, ५वा मजला, नंदादीप अपार्टमेंट, स. नं. ५१,

फ्लॅट नं. ९०३, ९वा मजला, विंग - बी, स. नं

शॉप नं. १०, तळ मजला, क्झीऑन मॉल मल्टीप्लेक्स,

पीएससी - पॅसीफीक मॉल, तुळजा भवानी मंदीराजवळ, स.

फ्लॅट नं, ५०१, ५वा मजला, गॅलेक्झी जय पारीजात को-

ऑप हौ. सोसायटी लि., स. नं. २७१२ए १/४६/४७,

सीटीएस नं. १३४/१ए–५, शिवाजी नगर, पुणे ४११०१०

नं. १५/५ ते १८/२, हिंजेवाडी, पुणे– ४११०५७.

२६२/२६३, बिल्डिंग - बी, तारा अथेना, वाघोली, पुणे

६०, हिस्सा नं. २/३, रावेत, पुणे

कोंढवा बु., पुणे

जर संबंधित एलआयसी हौसिंग फायनान्स लि. ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, वर नमूद केलेल्या तारण मालमतेच्या संदर्भात सदर

कायदा कलम १३(४) आणि लागू होणारे रूल्स यांसह संबंधित कर्जदार यांच्या खर्च आणि परीणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा एलआयसी

हौसिंग फायनान्स लि. ला अधिकार आहे. सरफेसी ॲक्ट मधील तरतुदीनुसार संबंधित कर्जदार / जामीनदार यांना सदर मालमत्ता, कोणत्याही प्रकारे

विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने एलआयसी हौसिंग फायनान्स लि. च्या लेखी अनुमतीशिवाय हस्तांतरीत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

## शहरात आज सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिनची मात्रा

#### लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या शुक्रवारच्या लसीकरणासाठी महापालिकेने ६ केंद्रं निश्चित के ली आहेत. या सर्व के ंद्रांवर के वळ कोव्हॅक्सिन लशीची पहिली तसेच दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

कोव्हॅक्सिनच्या प्रत्येक केंद्राला लशच्या तीनशे मात्रा उपलब्ध करून

केनरा बैंक Canara Bank 🕸 fi fotblez Syndicate क्षेत्रिय कार्यालय ॥ : भारती विद्यापीठ भवन, एलबीएस रोड, ३रा मजला, पुणे-४११०३०

जाहीर सूचना

दिनांक : २२/०७/२०२१

कॅनरा बँक सातारा एमकेव्हीडीसी शाखा (डीपी कोड-८५२८) चे कॅनरा बँक सातारा ।।(डीपी कोड-१५४१४) या शाखेत प्रस्तावित विलनीकरण

याद्वारे तमाम जनतेस सचित करण्यात येते की कॅनरा बॅक, सातारा एमकेव्हीडीसी शाखा, (डीपी कोड–८५२८) ही कॅनरा बॅक, सातारा ।। शाखा (डीपी कोड – १५४१४) शाखेमध्ये विलीन होत आहे,त्यामुळे कॅनरा बँक, सातारा ॥ शाखेचा नवीन पत्ता : ममता निवास, जुना एमआयडीसी रोड, सातारा–४१५००३ (डींपी कोड-१५४१४) शाखा दोन्ही शाखांच्या ग्राहकांसाठी बेस शाखा म्हणून सुरू राहील दि. २९/०७/२०२९ पासून ग्राहकांसाठी ही व्यवस्था लागू आहे.

कंपनीची मुख्य उदिष्टे पुढीलप्रमाणे

थि परीक्षण करता येक शकेल.

विनांक : २२/०७/२०२१

श्री जय सवीश पाटील

डीपीआयएन : ०७७६८७०३

।वशा गणपती मंदिराजळ, आनंदवल्ली

पत्ता : चंद्रकमल बंगली, सेक्टर सी.

सावरकर, नाशिक, महाराष्ट्र,

भारत-४२२०१३

सक्षम आधिकाऱ्याच्या आदेशानुसार

प्रारूप यूआरसी— २ करन २९ व्या नान १ अंवर्गत नोंद्नीकरनासंदर्गात सूचना देणारी जाहिरात

कंपनी कायदा, २०१३ वे अनुच्छेद ३७४ (बी) व कंपनी (नोंदणीकरणास अधिकृत) नियम, २०१४ च्या निवम ४ (१) अंतर्गत

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ३६६ च्या उप अनुच्छेद २ च्या अनुपालनांतर्गत मे. मेरीट्स एकआर स्टाकिन

कन्सन्टिंग एलएलपी मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ अंतर्गत नों दणीकृत एक मर्यादित दायित्व भागीदारी व्यवसाय संस्था यांचे शेअर्सद्वारे

मर्यादित कंपनी म्हणून कंपनी कायदा, २०१३ व्या प्रकरण २९ व्या माग १ अंतर्गत नों दणीकरण करण्यासाठी पुणे येथील निबंधकांकडे पंघरा दिवसांच्या

पश्चात, परंतु तीस दिवसांच्या आतं अर्ज करण्याचे प्रस्तावित आहे.(प्रस्तावित

भारत व परदेशात स्टाफिंग कंपन्यांकरिता मेंनेजमेंट कन्सल्टिंग व अंढव्हायजरी

आवश्यकतेनुसार उमेदवार व क्लायन्ट्सच्या कर्मवारीवर्गास प्रशिक्षण व कॉर्पोरेट

तांत्रिकी, लेखा, व्यवस्थापन उमेदवार आदीं करिता भारत व परदेशांतील कॅम्पस

प्रस्तावित कंपनीच्या (मेरीट्स एवआर स्टाफिंग कन्सल्टिंग प्रावव्हेट लिमिटेड)

मसुद्याचे ज्ञापन व संस्थापन समयलेखाची प्रत कार्यायल पता : **एसेंट क्र.** १६ए, इमारत क्र. ए१, धर्मवीर पार्क, विववेवाळी पुणे, महाराष्ट्र–४११०३७

याद्वारे सूचना देण्यात वेत आहे की, सदर अर्जासंदर्भात कोणाही व्यक्तीची

कोणतीही हरकत असल्यास त्यांची हरकत लिखित स्वरुपात केंद्रीय नोंदणीकरण केंद्र (सीआरसी), भारतीय कॉर्पोरेट कामकाज संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.

६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा मुरगाव (हरगाणा). पिन कोड-१२२०५० येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून एकवीस दिवसांच्या

जात पाठवाबी ज्याची एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवाबी.

मेरीद्स एवआर स्टाफिंग कन्सल्टिंग एलएलपीकरिता

नाव : मेरीदस एक्आर स्टाफिंग कन्सस्टिंग प्रायकेट सिमिटेड)

मुलाखर्तीसमवेत मनुष्यबळ विकासाकरिता निवड सहाय्य पुरवणे.

देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी के लेल्या २० टक्के नागरिकांना, तर २० टक्के नागरिकांना थेट नावनोंदणी के ल्यानंतर पहिली मात्रा दिली जाईल. चोवीस जूनपूर्वी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या १८ वर्षावरील नागरिकांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर ४० टक्के लस दिली जाणार असन थेट नावनोंदणी केलेल्या २० टक्के नागरिकांना दुसरी मात्रा दिली जाणार

येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय, कोथरूड येथील जयाबाई सुतार रुग्णालय, बिंदू माधव ठाकरे दवाखाना, मालती काची रुग्णालय, दशरथ बळिराम भानगिरे दवाखाना, ससून रुग्णालय या सहा के द्रांवर लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य महापालिके च्या विभागाकडून देण्यात आली.

आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता

ऑनलाइन बुकिंग सुरू होणार आहे.

# लोणावळ्यात विक्रमी ३९० मि.मी. पाऊस

## मावळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

#### लोकसत्ता वार्ताहर

लोणावळा : लोणावळा शहर व खंडाळा परिसराला पावसाने बुधवारी दिवसरात्र अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री साडेआठपासून २४ तासांत लोणावळा शहरात विक्रमी ३९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पाऊस व वारा यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मावळ तालुक्यातील काही रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने

अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोणावळ्यात मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या तीन ते चार तासांत शहर व परिसरात १७५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

### नाणे व सांगिसे पूल पाण्याखाली

कामशेतजवळील नाणे व सांगिसे पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील वाडिवळे, वळक, वेलवळी, सांगिसे, खांडशी, नेसावे, बुधवडी, उंबरवाडी या आठ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नाणे परिसरातील गावांतील नागरिकांना देखील धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो आहे. मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण होत असल्याने मावळ तालुका प्रशासन व राजकीय मंडळींना हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

भांगरवाडी, खत्री पार्क, कुसगाव, जुना खंडाळा, डेनकर कॉलनी भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही रस्ते पाण्याखाली परिस्थिती आहेत. हाताळण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने १५ पथके तयार केली असून त्या शहरातील सर्वे भागात लक्ष ठेवून आहेत. शहरातील लोणावळा धरणाने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास

शहरातील हुडको कॉलनी भागाला धोका संभाव राकतो. खत्री पार्क येथील नागरिकांना लोणावळा महाविद्यालयात हलविण्यात आले लोणावळा नगरपरिषद आपत्कालीन पथक व शिवदुर्ग रेस्क्यू टीम रात्रभर मदतीचे काम करत आहे. पावसाच्या सोबत जोरदार वारा वाहत असल्याने शहरातील विविध भागातील वीज गेली आहे. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.

# 'स्वरभास्कर' पुरस्काराचा मुहूर्त केव्हा?

### लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे महापालिकेतर्फे तबलानवाज उस्ताद झाकिर हुसेन यांना जाहीर झालेला 'स्वरभास्कर पुरस्कार' प्रदान करण्यासाठी मुहूर्त केव्हा साधला जाणार?, असा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांत तरी हा पुरस्कार दिला जाणार आहे का, याकडे संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे.

आपल्या अलौकिक स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा 'स्वरभास्कर' पुरस्कार तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर होऊन चार वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, हा पुरस्कार अद्याप प्रदान करण्यात आलेला नाही.

ख्याल गायकी आणि अभंग-भजन गायनामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले पं. भीमसेन जोशी यांचे २४ जानेवारी



करण्याच्या उद्देशातून पुणे महापालिकेने पर्वती दर्शन परिसरात पं. भीमसेन जोशी कलादालनाची उभारणी केली. या अलौकिक प्रतिभेच्या स्वरभास्कराला अभिवादन करण्याच्या उद्देशातून संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकाराला स्वरभास्कर पुरस्कार सुरू करण्यात आला. त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या पुरस्कारासाठीच्या निवड समितीमध्ये महापौर, उपमहापौर, गटनेते यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ४ फेब्रुवारी रोजी

पुरस्काराची घोषणा केली जाते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ज्येष्ठ

शहरात गेल्या १६ महिन्यांपासून करोना संसर्ग सुरू आहे. या संकटामुळे अनेक पुरस्कारांचे कार्यक्रम रखडले आहेत. शहरातील करोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्यानंतर पुरस्कार प्रदान कार्यक्रम तातडीने घेतला जाईल.

### - मुरलीधर मोहोळ, महापौर

सितारादेवी यांच्या हस्ते २०११ मध्ये पहिला स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ कथकसम्राट पं. बिरजू महाराज आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा पुरस्कार उस्ताद झाकिर हुसेन यांना जाहीर करण्यात आला होता. मात्र, गेल्या चार वर्षांत हा स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत.

पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षांत करोना निर्बंधांचे पालन करून हा पुरस्कार देण्याची कार्यवाही महापालिकेने करावी, अशी मागणी नगरसेवक आबा बागूल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

### SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN L26956PN1994PLC07894139/D.

Gultekdi, J. N. Marg, Pune 411 037T: +91 20 2644 4625/26/27, F: + 91 20 2645 8888E: info@silworld.in, W: www.silworld.in"

> EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OHADTED ENDED SOTH HINE SOSA

सी. श्रीया अरुण चंद्र

डीपीआयएन ः०७७६८६९९

सावरकर नगर, नाशिक, महाराष्ट्र,

मारत-४२२०१३

पता : हारा जय पाटील, चंद्रकमर बंगलो, प्लॉट क. ६६, सर्व्हें क. ६५,

नवशा गणपती मंदिराजवळ, आनंदवल्ली,

Sr.	Particulars	S	tandalone Res	sults	
No		Quarter Ended			Year Ended
		30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Unaudited	31.03.2021 Audited
1	Total income	196.22	133.74	148.46	477.62
2	Net Profit /(Loss) for the Period before Tax (before Exceptional & Extraordinary items)	42.60	17.85	31.40	78.59
3	Net Profit /(Loss) for the Period before Tax (after Exceptional & Extraordinary items)	42.60	17.85	31.40	78.59
1	Net Profit /(Loss) for the Period after Tax (after Exceptional & Extraordinary items)	32.59	16.95	23.59	61.69
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period(After tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.12	(0.04)	(0.01)	(0.19)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	9.56	9.56	9.56	9.56
7	Total Reserves (excluding Revaluation Reserve)	(*)		-	
8	Basic and Diluted Earnings Per Share of Rs.10/- each (I) Basic : (ii) Diluted:	34.08 34.08	17.73 17.73	24.67 24.67	64.52 64.52

- The above is just an extract of the detailed format of unaudited Financial Results for the guarter ended June 30th. 2021filed with BSE Ltd. Under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter end are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and company's website at www.silword.in.
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 22nd July 2021."

SATYEN V. PATEL MANGING DIRECTOR

### एमपीएससी : आयोगाकडून सुधारित निकाल जाहीर करण्यास सुरुवात लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागलेल्या विविध शासकीय पदभरती परीक्षांचे प्रलंबित आणि सुधारित निकाल जाहीर करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सुरुवात केली आहे. त्यानुसार आयोगाने गुरुवारी दोन परीक्षांचे निकाल जाहीर केले असून, अन्य परीक्षांचेही निकाल येत्या आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आरक्षण रद्द केल्यामुळे आयोगापुढे परीक्षांचे निकाल आणि पुढील कार्यवाही करण्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. बदललेल्या आरक्षणानुसार विविध आठ परीक्षांच्या निकालांबाबतचा निर्णय आयोगाला घेणे आवश्यक होते. सुधारित निकालांबाबत कार्यपद्धतीबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून आयोगाला देण्यात आल्या. त्यात एसईबीसी आरक्षणासाठीची पदे अराखीव गटात रूपांतरित करण्याबाबत शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार प्रक्रिया करून आयोगाकडून निकाल जाहीर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आयोगाने विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०१९ आणि वनसेवा मुख्य परीक्षा २०१९चे सुधारित निकाल गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. तर पुढील आठवड्याभरात अन्य परीक्षांचेही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या विविध दाव्यांच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अधीन राहून मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. या तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. तसेच सुधारित निकाल विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

२५,०६,६३१.९६

23,09,436.83

30,29,063.48

96,28,898.39

9,20,64,692.33

£,43,94,227.0E

98,28,02,090.98

अधिकृत अधिकारी

एलआयसी हौसिंग फायनान्स लि.

For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Place: Pune Date: July 22nd, 2021

(टिप : स्वैर भाषांतर, तफावत असल्यास इंग्रजी मजकूर ब्राह्य मानावा)

सदर तरतुर्दीचा भंग केल्यास सदर व्यक्ती सरफेसी ॲक्ट मधील तरतुदीनुसार शिक्षा आणि / किंवा दंडास पात्र ठरेल.

दिनांक : १५.०७.२०२१ ठिकाणः पुणे

श्री. सुनील यशवंत सरोदे, साँ. सोनल सुनील सरोदे

२६ सौ. सुवीना रितेश बालवडकर आणि श्री. रितेश

कर्ज खाते क्र. : ६२०४००००९७२१

कर्ज खाते क्र. : ६२०५००००३३५७

कर्ज खाते क्र. : ६२०१००००७६९७

कर्ज खाते क्र. : ६२१४००००२५०६

कर्ज खाते क्र. : ६२१४००००४८८७

कर्ज खाते क्र.: ६२०२००००७४३८

कर्ज खाते क्र. : ६२०२००००७४४०

श्री. विश्वास वसंत एकमल्ली

सौ. उषा विश्वास एकमल्ली

श्री. झाकीर इस्माईल शेख

श्री. मते अतुल दत्तात्रय

श्री. अमीत अशोक थेपाडे

सौ. मोनाली अमीत थेपाडे

श्री. यशवंत राय